

अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या मुलामुलीकरीता  
शासकीय निवासी शाळा सुरु करण्याकरीता ठिकाणे  
निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली

### महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, व विशेष सहाय्य विभाग.

शासन निर्णय क्रमांक :- अजाशा-२००५/प्र.क्र. ४३२/मावक-४

मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०००३२.

दिनांक :- १९ जून, २००६

**वाचा :-** १) संचालक, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्रमांक: सवसं/शिक्षण/  
अजानिशा/का-५/०५-०६/५५८५ दिनांक ३१/८/२००५.

२) शासन निर्णय सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, व विशेष सहाय्य विभाग.

क्रमांक : अजाशा-२००५/प्र.क्र. ४३२/मावक-४, दि. १/६/२००६

**प्रस्तावना :-** अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या मुलामुलींसाठी प्रत्येक तालुक्यात एक अशा एकूण ३५३ शासकीय निवासी प्राथमिक शाळा सुरु करण्यास तसेच अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या मुलामुलींकरिता इयत्ता १ ली ते ७ वी वरील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन शिक्के काढता भुक्तातीस सन २००७-०८ या शैक्षणिक वर्षापासून १०० शासकीय निवासी शाळा शासनाच्यावतीने सुरु करण्यास शासन निर्णय दिनांक १ जून, २००६ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच शासनामार्फत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्याच्या १०० निवासी शाळांची ठिकाणे मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून निश्चित करण्यात यावीत असा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विवाक्षीन होता.

**शासन निर्णय :-** याबाबत विचार करून अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या मुलामुलींकरिता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्याच्या १०० शासकीय प्राथमिक निवासी शाळांची ठिकाणे ठरविण्यासाठी खालीलप्रमाणे समिती स्थापन करण्यात येत आहे :-

- |   |                |
|---|----------------|
| १) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई                | - अध्यक्ष      |
| २) प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई                | - सदस्य        |
| ३) प्रधान सचिव / सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई | - सदस्य        |
| ४) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे                 | - सदस्य        |
| ५) संचालक, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे                      | - सदस्य - सचिव |

२. सदर समितीने तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्याच्या अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या मुलामुलींच्या शासकीय प्राथमिक निवासी शाळांची ठिकाणे अनुसूचित जाती व नवबौद्धांची संख्या, सावस्तेचे प्रमाण आणि आवश्यकता विचारात घेऊन निश्चित करून आपला अहवाल शासनास सादर करावा.

३. स्वतंत्र शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६०६१९१६५९५५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार या नांवाने

( कल देव चंद )

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

मा. राज्यपालांचे सचिव

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

मा. मुख्यसचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री (सामाजिक न्याय) यांचे खाजगी सचिव

मा. राज्यमंत्री (सामाजिक न्याय) यांचे खाजगी सचिव

सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

सर्व विभागीय समाज कल्याण अधिकारी.

शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी

सर्व समाज कल्याण अधिकारी, गट-अ, जिल्हा परिषद

महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ ( लेखा परिक्षा ) (लेखा अनुज्ञेयता ) मुंबई/ नागपूर.

वित्त विभाग, ( खण-१४/अर्थोपाय ) मंत्रालय, मुंबई-३२.

अवर सचिव, अर्थसंकल्प, सा.न्या.सां.का.व वि.स.विभाग, मंत्रालय, मुंबई.

संगणक कक्ष, सा.न्या.सां.का.व वि.स.विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती-मावठ-४.